

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५  
अंतर्गत लोकसेवा, नियत कालमर्यादा,  
पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय  
अपिलीय अधिकारी प्रसिध्द करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
उद्योग ऊर्जा व कामगार विभाग,  
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण २०१५/प्र.क्र.१२/कामगार-९  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : १८ सप्टेंबर, २०१५

**वाचा :** १) सन २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.५ दिनांक २८.०८.२०१५

२) समक्रमांक दिनांक २४ जुलै, २०१५ चा शासन निर्णय.

**प्रस्तावना :-**

राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेवून त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५ दिनांक २८/०८/२०१५ रोजी महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आला आहे. या अध्यादेशातील कलम ३ मध्ये नमूद करण्यात आल्यानुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने अध्यादेश लागू झाल्यानंतर ३ महिन्यांच्या कालावधीच्या आत व त्यानंतर वेळोवेळी ते पुरवित असलेल्या लोकसेवा पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी आणि नियत कालमर्यादा या अध्यादेशाखाली अधिसूचीत करणे आवश्यक आहे. सदरहू अध्यादेश निर्गमित करण्यामागे सार्वजनिक प्राधिकरणाने त्या पुरवित असलेल्या सेवा अधिनियमांतर्गत प्रसिध्द करून त्याप्रमाणे संबंधित सेवा पुरविणे आवश्यक आहे.

या विभागाच्या प्रशासकीय अधिपत्याखालील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत विविध सेवा सुविधा पुरविण्यात येतात. त्यापैकी ज्या सेवा महत्वाच्या आहेत, अशा सेवा उक्त अध्यादेशाच्या कलम ३ नुसार अधिसूचीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

**शासन निर्णय :**

१. या शासन निर्णयाच्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेल्या एकूण ४ सेवा संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय या कार्यालयामार्फत उक्त अध्यादेशाच्या कलम ३ नुसार अधिसूचित करावयाच्या आहेत.

२. या अधिनियमांतर्गत सेवा पुरविण्याकरीता आकारावयाची फी निश्चित करण्याची संबंधित संचालक यांना मुभा राहिल. तसेच संबंधित कार्यालयाची रचना विचारात घेवून पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी इत्यादीमध्ये संबंधित संचालकांना सुधारणा करता येईल.

३. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत पुरविण्यात येणा-या लोकसेवांची सूची, नियत कालमर्यादा, अर्जाचा विहित नमुना, फी, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी यांचा तपशील कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच त्यांच्या संकेतस्थळावर किंवा पोर्टलवर प्रदर्शित करावा.

४. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांनी उपरोक्तप्रमाणे उक्त अधिनियमाच्या कलम ३ नुसार सेवा अधिसूचित करणे व त्याची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही तात्काळ करावी.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०९१५१६४०२९७३१० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( व.मुं.भरोसे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत -

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ३) मा.मंत्री(कामगार) यांचे खाजगी सचिव
- ४) मा.राज्यमंत्री(कामगार) यांचे खाजगी सचिव
- ५) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
- ६) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग
- ७) आयुक्त, कामगार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- ८) संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- ९) संचालक, बाष्पके संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १०) सर्व प्रादेशिक कार्यालये, कामगार आयुक्तालय/औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय/बाष्पके संचालनालय
- ११) सर्व कार्यासने, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १२) निवडनस्ती.

परिशिष्ट अ

क्र.	लोकसेवेचा तपशिल	लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	व्दितीय अपिलीय अधिकारी
१	कारखाने अधिनियम १९४८ च्या महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ अन्वये नकाशे मंजूर करणे.	९० दिवस	विभागीय अपर / सह संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य	अपर संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, मुंबई	संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, महाराष्ट्र राज्य
२	कारखाने अधिनियम, १९४८ च्या महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ अंतर्गत नोंदणी व परवाना देणे.	१२० दिवस	विभागीय अपर / सह संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य	अपर संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, मुंबई	संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, महाराष्ट्र राज्य
३	कारखाने अधिनियम, १९४८ च्या महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ अंतर्गत नोंदणी व परवाना नूतनीकरण करणे	१२० दिवस	विभागीय अपर / सह संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य	अपर संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, मुंबई	संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, महाराष्ट्र राज्य
४	कारखाने अधिनियम, १९४८ च्या महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ अंतर्गत दुय्यम परवाना देणे / परवाना दुरुस्ती करणे	३० दिवस	विभागीय अपर / सह संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य	अपर संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, मुंबई	संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, महाराष्ट्र राज्य